

Ref: NMW/CS/03/2020

18<sup>th</sup> November, 2020

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, C-1  
Block G. Bandra Kurla Complex, Bandra East  
**Mumbai- 400051**

**BSE Limited**  
25<sup>th</sup> Floor, P J Towers  
Dalal Street  
**Mumbai - 400001**

**Trading Symbol: NEXTMEDIA**

**Security Code: 532416**

Dear Sirs,

**Sub: Newspaper advertisement – Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

**Re: Notice of Board Meeting to be held on 27<sup>th</sup> November, 2020 and intimation of closure of trading window**

In furtherance to our letter dated 17<sup>th</sup> November, 2020, copies of advertisement of aforesaid notice published in “Navshakti” (Marathi) and “Mint” (English) newspapers on 18<sup>th</sup> November, 2020, are enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Next Mediaworks Limited



**(Diksha Singh)**  
**Company Secretary**



*Encl.: As above*

**सिडको**  
शाहाराचे वित्तकार

**बोली मागविणारी सूचना**  
हेटवणे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिते, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे चांटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये वापरण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीकरिता लिक्विड, क्लोरिनाचा पुरवठा

सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड ई-निविदा प्रक्रिये मार्फत खालील कामासाठी आणि समान स्वरूपाचे काम पूर्ण केलेल्या अनुभवी प्रस्तावित निर्माता किंवा त्याचे प्राधिकृत पुरवठादार यांच्याकडून 'ऑनलाईन' बाब दर बोली मागविण्यात येत आहेत :

१. कामाचे नाव : **हेटवणे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिते, ता. पेण, जि. रायगड येथे चांटर ट्रीटमेंट प्लांट मधील वापरण्याकरिता ३ वर्षांच्या कालावधीकरिता लिक्विड क्लोरिनाचा पुरवठा. २. सी.ए. क्र. ०८/सिडको/ईई (हेटावणे)/२०२०-२१, ३. डी.अ.र. : रु. १९,०००/- ४. पूर्तता कालावधी : १०९५ (एक हजार पंचाणणव) दिवस (पावसाळा धरून). ५. निविदा दस्तावेजाची किंमत : १,१८०.०० (१८% जीएसटी (विना परतावा) धरून)**

बोली कार्यक्रमसह बोली दस्तावेज १९.११.२०२० रोजी १७.०१ वा. पासून वेबसाईट mahatenders.gov.in वर उपलब्ध असेल.

**कार्याची अभियंता (हेटवणे)**  
CIN - U99999 MH 1970 SGC-014574  
www.cidco.maharashtra.gov.in

सिडको/अवसरक्र/२००/२०१०-२१

**जाहोरी सूचना**

याद्वारा सूचना देण्यात येते की, माझे अशोच सौ. पुजा रॉनेल गोगरी आणि श्री. रॉनेल राजेंद्र गोगरी (खरेदीदार) हे श्री. अर्चित गोयल, सी. अंजु गोयल, सी. सल्ला प्रकाश गोयल आणि सी. अनुजा वेंकटरामन (उर्फ गोयल) (बी-३१०बी विक्रेते) यांच्याकडून प्लॉट धारक सीटीएस क्र. ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १७ आणि १९, पर्वई, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी गार्डन्स, पर्वई, मुंबई-४०० ०७६ येथे असलेल्या आणि स्थित कमर्शियल परिसर असलेल्या कार्यालय क्र. ए/३१०/बी जे बी-३१०बी असेही ज्ञात, ४२० चौ. फूट बिल्डअप क्षेत्र, ३रा मजला, गॅलॅरिया को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि. (नोंद. क्र. एमयुएम/डब्ल्युएस/जीएनएल/(ओ)/११५८१/२०१७-२०१८) (याखालील परिशिष्ट I मध्ये अधिकस्वरूपात वर्णन) मधील सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ आणि विशेषाधिकार आणि श्री. विजय कुमार गुप्ता आणि श्री. नितिन गुमा (बी-३१०ए विक्रेते) यांच्याकडून लॉट धारक सीटीएस क्र. ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १६, १७ आणि १९, पर्वई, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी गार्डन्स, पर्वई, मुंबई-४०० ०७६ येथे असलेल्या आणि स्थित कमर्शियल परिसर असलेल्या कार्यालय क्र. ए/३१०/ए, जे बी-३१०बी असेही ज्ञात, ४२० चौ. फूट बिल्डअप क्षेत्र, ३रा मजला, गॅलॅरिया को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि. (नोंद. क्र. एमयुएम/डब्ल्युएस/जीएनएल/(ओ)/११५८१/२०१७-२०१८) (याखालील परिशिष्ट II मध्ये अधिकस्वरूपात वर्णन) मधील सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ आणि विशेषाधिकार खरेदी आणि संपादित करण्यास इच्छुक आहेत.

कोणत्याही व्यक्तीला विक्रीच्या दिशेने कोणताही आक्षेप किंवा वरील सदर कमर्शियल परिसरामध्ये कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंधाचा दावा जसे की, मालकी, अदलाबदल, बक्षीस, गहाण, प्रभार, विस्मय, ताबा, वारसाहक्क, भाडेपट्टा, तारण व्याज, धारणाधिकार, जमी, कुळबहिवाद, परवाना किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित त्यावरील पुराव्यासह निमन्याक्षरीकाराना त्यांचे कार्यालय, कार्यालय क्र. ३ आणि ४, पांतकी हाऊस, २रा मजला, फाऊंटन प्लाझा हॉटेल वर, मारुती लेन, फोर्ट, मुंबई ४०० ००९, महाराष्ट्र येथे या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. जर दावे प्राप्त न झाल्यास, विक्री पूर्ण केली जाईल आणि कळविणे आवश्यक ते त्यागित समजले जातील.

**परिशिष्ट I**  
प्लॉट धारक सीटीएस क्र. ४, ५, ६, ९, १०, ११, १२, १६, १७ आणि १९, गाव पर्वई, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी गार्डन्स, गाव पर्वई, मुंबई-४०० ०७६, महाराष्ट्र, भारत येथे असलेल्या आणि स्थित कमर्शियल परिसर असलेल्या कार्यालय क्र. ए/३१०/बी, जे बी-३१०बी असेही ज्ञात, ४२० चौ.फूट बिल्डअप क्षेत्र, ३रा मजला, गॅलॅरिया को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि. (नोंद. क्र. एमयुएम/डब्ल्युएस/जीएनएल/(ओ)/११५८१/२०१७-२०१८) ला जोडलेले आणि मधील सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ आणि विशेषाधिकार.

**परिशिष्ट II**  
प्लॉट धारक सीटीएस क्र. ४, ५, ६, ९, १०, ११, १२, १६, १७ आणि १९, गाव पर्वई, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी गार्डन्स, गाव पर्वई, मुंबई-४०० ०७६, महाराष्ट्र, भारत येथे असलेल्या आणि स्थित कमर्शियल परिसर असलेल्या कार्यालय क्र. ए/३१०/ए, जे बी-३१०बी असेही ज्ञात, ४२० चौ.फूट बिल्डअप क्षेत्र, ३रा मजला, गॅलॅरिया को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि. (नोंद. क्र. एमयुएम/डब्ल्युएस/जीएनएल/(ओ)/११५८१/२०१७-२०१८) ला जोडलेले आणि मधील सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ आणि विशेषाधिकार.

**प्रश्न क्र. IV**  
(नियम ५ चा पोटनियम (ए) परा)  
सम्माननीय कर्ज वसुली न्यायाधिकार-1, पूर्णकृपम यांचे समोर पाचवा मजला, केएसएचबी ऑफिस कॉम्प्लेक्स, पनमपिळी नगर, कोची - ३६  
ओएर क्र. ८१ सन २०१९ आणि आय.ए. ५७८ सन २०१९  
रजिस्टर्ड पोस्टाद्वारे

**अर्जदार (ओ.ए.मधील) आणि याचिकाकर्ता (आय.ए.मधील)**  
बँक ऑफ बडोदा, बॉम्बे ब्रांच, एनर्जिकल

**प्रतिवादी (ओ.ए.मधील) आणि उतरवादी (आय.ए.मधील)**  
१. तेजश्री व्ही. विनोदकुमार शेनॉय, ए-२, वेस्टा एन्क्लेव्ह, कोनोथ लेन, सेंट, बेनाडिकट रोड, कोची - ६८२०१८.  
२. विनोदकुमार शेनॉय, ए-२, वेस्टा एन्क्लेव्ह, कोनोथ लेन, सेंट, बेनाडिकट रोड, कोची - ६८२०१८.  
३. जयश्री व्ही. विनोदकुमार शेनॉय यांची पत्नी, ए-२, वेस्टा एन्क्लेव्ह, कोनोथ लेन, सेंट, बेनाडिकट रोड, कोची - ६८२०१८.  
४. जाग्रिदा किणी, अंबर स्मित, डीएनएल स्कूलगाव, आर्गा रिव्हिडेन्सी जवळ, सुनिल नगर, डोंबिवली पूर्व, कल्याण तालुका, महाराष्ट्र.  
५. मे. श्री. नरवल्स, प्रोप्रायटर्सशिप कर्न्स, सुदर्शन क्र. ३९/१३, रामवर्मा लेन, चित्तूर रोड, एनर्जिकल - ६८२०११, लिट्ट्या प्रोप्रायटर्सव्ज जयश्री विनोद द्वारे सादर.  
ओ.ए. मधील डेअर रिक्लरही ट्रिब्युनल (प्रॉसिजर) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या पोटनियम (ए) सहावाकला अर्कच्या कलम ११ च्या पोटकलमव ४ अन्वये समस्त आणि आय.ए. मधील सूचना

५७८/२०१९

१. ज्याअर्थी ओ.ए. क्र. ८१/२०१९ आणि आय.ए. क्र. ५७८/२०१९ हा १६.०९.२०२० रोजी सम्माननीय प्रबंकांसमोर सूचीबद्ध होता.

२. सम्माननीय न्यायालयाने कृपावत होऊन रु. ३६,३६,२२७.६५ (रुपये सव्वीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्तावीस आणि पैसे चाचर मात्र) च्या कर्जाच्या वसुलीत ताच्या विशेषादात दाखल अर्कच्या कलम १९(१) अन्वये ओए (ओए) मधील समस्त आणि ताल्पुरत्या निमोशाचेच्या आदेशाच्या तुरुपच्या विशेषादात दाखल आय.ए. क्र. ५७८/२०१९ मधील सूचना जारी केली.

३. अर्कच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

४) विनोदी केलेल्या अनुतोकांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्यक बजावणीच्या ३० दिवसांत कार्याे दाखविण्यासाठी;

५) मूळ अर्कच्या अनु. क्र. ३ ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मातांन्याविरत अन्य मिळकती आणि मतांचे तपशील जाहीर करणे;

६) मिळकतींच्या जर्नीसाठीच्या अर्जांवरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्कच्या परिच्छेद क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मता आणि मिळकतींच्या किंवा तारण मतांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निवारी काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

७) तुम्ही न्यायाधिकारणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज न्यायदार तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मतांची आणि/किंवा मूळ अर्जांच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

८) व्यवसायाच्या निमित्त कामकाजाच्या अधोदात तारण मता किंवा अन्य मता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रकम आता मत्तार हितसंबंध तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित संस्थेकडे उठवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला १७.१२.२०२० रोजी स. ११ वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर केल्याचे व प्रबंकांसमोर हजर राहण्याचे देखील निदेश देण्यात येत आहेत, कर्ज केल्यास, तुम्ह्या गृहवरील अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हजेते आणि ह्या न्यायाधिकारणाच्या शिक्क्याने ह्या ६ अर्कांद्वारा, २०२० रोजी हेतले. न्यायाधिकारणाच्या आदेशाद्वारे

**सारस्वत बँक**  
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.  
(रजिस्टर्ड बँक)

**वसुली विभाग** : ७४-सी, समधाण विलिंडिंग, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग, (तुलसी पाईव रोड), दादर (प), मुंबई - ४०००२८, फोन क्र. : ९९१ २२ २४२२२०/०४/०६/११, फॅक्स क्र. : ९९१ २२ २४२८३३०

**ई-लिलाव विक्री सूचना**  
(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट <https://sarfaesi.auctiontiger.net> मार्फत करण्यात येईल.)

**दि सिस्कुयुरिटायझेगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमॅट ऑफ सिस्कुयुरिटी इंस्ट्रेट (सर्फेसॅट) अँकट, २००२ अंतर्गत बँकेकडे स्थावर मत्तीची विक्री.**  
(निमन्याक्षरीकारांनी सारस्वत को-ऑप. बँक. लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून कलम १३ (२) अन्वये मागणी सूचनेनुसार सर्फेसी अर्कच्या अंतर्गत कलम १३(४) अन्वये खालील मतेचा कळवा घेतला.

निमन्य जमतोत खालीलप्रमाणे मत्तीची विक्री, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमुद खटल्यातील प्रस्तावित मत्तीचा (सर्फेसी अँकट, २००२ अंतर्गत) खालील विनिदेशांनुसार "जे आहे जेथे आहे" आणि "जे आहे जसे आहे" आणि "कोणत्याही दायित्वाशिवाय" करण्यात येणार आहे :

अ. क्र.	कर्जदार, हमीदार/गहाणवटदार, कर्जाचे वारस (लागू असल्यास) त्यांचे नाव	ए. सूचनेची तारीख	मत्तेचे वर्णन	I. राखीव किंमत II. इतर III. बोली वाढविण्याची रकम
१	कर्जदार : १. वे. सागरिका अंकांस्ट्रानिक्स प्रा. लि. संचालक/हमीदार : २. श्री. अर्चित दास ३. श्री. अरिंत नाम ४. श्री. अर्धुकर दास ५. श्री.म. निता प. दास ६. श्री.म. मारुता एस. दास ७. श्री.म. सागरिका ए. नाम गहाणदार : मे. सागरिका अंकांस्ट्रानिक्स प्रा. लि.	२१.०८.२००८	प्रत्यक्ष / २१.१०.२०२० एकूण थकबाकी रु. २४,३५,१७९.०० मूल्यावत	मुनिट क्र. २०८, २ रा मजला, ऑंकार इंडियनव्हिल प्रिमायसेस को.ऑप. सोसायटी लि. हिरानंदानी इंडियनव्हिल इस्ट्रेट अशी जात प्रस्तावित इमारत. कोळार मानू मत्तेचे स्टेशन कोळार मार्ग (प) मुंबई ४०००७८. मोनोमार्ग क्षेत्र ८/७० चौ. फू. बिल्डअप क्षेत्र

**प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपुढील प्रयोग्य व्याज, केलेले अनुभूतिक परिव्यय, खर्च, आकार इ. सहत.** लिलाव हा बँकेचे मंजुरीत येतल्या सहा पुरवठ्याद्वारे ई-प्रक्रियेद्वारे टेकनॉलॉजी लिमिटेड (ऑफिशन टायगर) द्वारे होईल. बोली अर्ज, सार व विक्री/लिलावच्या अटी व शर्ती व बोली / प्रस्ताव जमा करण्याची मुदत <https://sarfaesi.auctiontiger.net> या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.

**सर्फेसी अँकट, २००२ च्या नियम ८(६) प्रमाणे प्राथमिक सूचना**

ही सूचना म्हणजे विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकी प्रदान करण्याकरिता सदर कर्जाच्या कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि गहाणदार यांचे देखील एक सूचना आहे. कर्ज केल्यास वर उल्लेख केलेल्या लिलावाच्या तारखेस मिळकत विकली जाईल.

सही/-  
प्राधिकृत अधिकारी  
सारस्वत को-ऑप. बँक लि.

दिनांक : १८.११.२०२०  
टिकाण : मुंबई

(टीप : खर्च भाषांत तपावत आढळल्यास मूळ इंग्रजी प्रारंभ)

**एनकार असेट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हंट लिमिटेड**  
एनकार एआरसी कार्यालय पत्ता: ५, चा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर ४४, गुल्शाम - १२२००२, हरियाणा

**स्थावर मिळकतीच्या विक्री काराटा ई-लिलाव विक्री सूचना**

सिस्कुयुरिटायझेगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमॅट ऑफ सिस्कुयुरिटी इंस्ट्रेट अँकट २००२ सहावाकला सिस्कुयुरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमॅट) रुल्स २००२ च्या नियम ८ सहावाकला नियम ९ च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मिळकतीच्या विक्री कारिता ई-लिलाव विक्री सूचना

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्व सामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, खालील उल्लेखित स्थावर मिळकत एनकार एआरसी (तारण धनको) कडे गहाण/प्रस्तावित असून तारण धनकोचे प्राधिकृत अधिकार्याद्वारे त्याचा प्रत्यक्ष कळवा घेण्यात आला असून सी. तारदेवी रमेश जेन (कर्जदार आणि गहाणदार) आणि श्री. रमेश चौधरण जेन (सह कर्जदार) यांच्याकडून ३०.०९.२०२० रोजीचा तारण धनकोकडे थकीत असलेले रु. १,७२,००,०६४/- (रुपये एक कोटी बारा लाख एणो हजार चौसठ मात्र) त्यासह वसुलीच्या तारखेपूर्वी मंजुरीत व्याज आणि अन्य लागू खर्च व प्रभार च्या वसुलीकरिता ०९-१२-२०२० रोजी "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे" या तत्वावर ती विकण्यात येणार आहे. तारण मत्तेचे वर्णन सह राखीव किंमत आणि इतरा अनमत रकमचे तपशील खालीलप्रमाणे :

स्थावर मिळकतीचे वर्णन (सारस्वत)	राखीव किंमत	इतरा अनमत रकम (इतर)
मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्हाभाषणीय गाव विलोतले येथील स्थित वसलेले आणि असलेले सीटीएस क्र. १२५९ धारक जमिनीच्या भाग व विभागवार बांधकाम "सी. बी. अर्चत कानन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड" अशा ज्ञात इमारतीमधील तळ मजल्यावर स्थित मोनोमार्ग ४५० चौ. फू. बिल्डअप क्षेत्र प्लॉट क्र. १ जे ते सर्व भाग आणि विभाग	रु. १,१२,००,०००/- (रुपये एक कोटी बारा लाख मात्र)	रु. ११,२०,०००/- (रुपये अकरा लाख बीस हजार मात्र)

जर इतर परामा तारीख आणि ई-लिलावाची दिनांक सार्वजनिक सुट्ट्यां दिवशी घोषित झाल्यास दिनांक ही आगेआप लगेच्या पुढच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी पुढे वरीली जाईल.

सदर कर्जदार, सह कर्जदार व गहाणदार यांना सदर सूचना ही १५ दिवसांची विक्री सूचना आहे आणि याद्वारे सदर सूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत वरील उल्लेखित दायित्व कर्ज परत करण्याची शेवटची आणि अंतिम संधी देण्यात येत आहे. कर्ज केल्यास सदर मता विक्री सूचनेमधील अटी आणि शर्ती आणि सर्वेस खाली पुढीलप्रमाणे लिंक अनुसार विक्री करण्यात येतील.

विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशीलाकरिता कृपया तारण धनकोचे संकेतस्थळ म्हणजेच <http://www.enccare.com> यावर देण्यात आलेली लिंक पहावी. कोणत्याही स्पष्टीकरणे माहितीकरिता इच्छुक पक्षकारांनी एनकार एआरसी श्री हेमंत कुमार यांना मोबाईल क्र. +९१-७७१८००२१५४ किंवा hemant.kumar@enccare.com वर संपर्क करावा.

सही/-  
प्राधिकृत अधिकारी  
टिकाण : गुल्शाम एनकार असेट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

दिनांक : १८.११.२०२०  
टिकाण : गुल्शाम

**जाहोरी सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. शिल्पी संत कुमार राहणार २००२, टॉवर २, प्लॅनेट मोडर्न, के. के. मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई - ४०००११ हे लिखित आदेशित परिशिष्टातील सविस्तरपणे वर्णन केलेले न्यू कफ परेड, वडाळा, मुंबई - ४०००३७ येथे स्थित इमारतीचे बेसमेंट लेव्हल बी४ मधील २ कार पार्किंग म्हणजेच बी४-१२६१ आणि बी४-१२६४ सह विंग ए - लोहा डिअॅरोचे ९ व्या मजल्यावर मोनोमार्गित १३३० चौ. फू. चढई क्षेत्र प्लॉट क्र. ए-१०४ (यानंतर उल्लेखित सदर परिसर) सह कोणत्याही प्रकारच्या सर्व भार आणि दाय्यांपासून सिरियल क्र. ७६४३/२०१२ अंतर्गत मुंबई येथे हमीचे उप-जवंधकासह नोंदणीकृत दिनांक २८ सप्टेंबर, २०१२ रोजीच्या विक्री करणाऱ्या अंतर्गत सर्व तिचे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध आमच्या अंतिमांकडे विक्री आणि हस्तांतरणाकरिता सहमती दिली आहे.

सर्व व्यक्तींना/कंपन्यांना सदर प्लॉट आणि/किंवा कोणत्याही पार्ट च्या संबंधित इतर बाबींसह कोणताही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था आणि/किंवा प्राधिकरणात्ता कोणताही हक्क, मालकी हक्क, लाभ, हितसंबंध, शोभार, दावा किंवा मागणी असल्यास विक्री, हस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा, पोट-पट्टा, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसा, इच्छाव्यतिरिक्त व उत्तराधिकार, बक्षीस, पोती, सुविधाधिकार, विवयत, कुळबहिवाद, पोट-कुळबहिवाद, लिख अँड लायमस काळजीवाहू तत्ववादी, भोगवटार, ताबा, कुटुंब व्यवस्था/तडजोड, कायद्यात कोणत्याही कोर्टाचे आदेश किंवा हक्क, कंत्राट/काराण, विकासहक्क, भागीदारी, कोणतेही लिखित आणि/किंवा व्यवस्था किंवा याशिवा कोणत्याही प्रकारच्या मार्ग सांशे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरुपात पुराव्यांचे दस्तावेज वरील कोटेल्या प्रमाणित सर्व प्रतीसह निमन्याक्षरीकाराना इमेल : [aziza@aaaklegal.in](mailto:aziza@aaaklegal.in) आणि खाली नमुद कार्यालय क्र. १४ दिवसांपासून १४ दिवसांत कळवावे. कर्ज केल्यास असे हक्क, मालकी हक्क, लाभ, हितसंबंध, शोभार, दावा आणि/किंवा मागणी सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल. आणि असे दावे अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल.

**परिशिष्ट (सदर परिसर)**  
न्यू कफ परेड, वडाळा, मुंबई - ४०००३७ येथे स्थित इमारतीचे बेसमेंट लेव्हल बी४ मधील २ कार पार्किंग म्हणजेच बी४-१२६१ आणि बी४-१२६४ सह विंग ए-लोहा डिअॅरोचे ९ व्या मजल्यावर मोनोमार्गित १३३० चौ. फू. चढई क्षेत्र प्लॉट क्र. ए-१०४ आणि सदर परिसरकारिता सिरियल क्र. ७६४३/२०१२ अन्वये मुंबई सदर परिसरकारिता सिरियल क्र. ७६४३/२०१२ अन्वये मुंबई येथे हमीचे उप-जवंधकासह नोंदणीकृत दिनांक २८ सप्टेंबर, २०१२ रोजीचे विक्रीकरिता करारपत्राअन्वये सर्व हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंधासह असे चिन्हंकित केलेले सुविधा.

दिनांक १८ नोव्हेंबर, २०२०  
आक लिमल  
वकील आणि कायदेपंडित  
सही/-  
अंजिशा ए. चावी  
बी-क्र. २, दालामल हाऊस, जमनालाल बजाज मार्ग, नर्मियन पॉईंट, मुंबई - ४०००२१

**विक्री सूचना**  
चारभुजा इंडस्ट्रीज प्रायव्हंट लिमिटेड (समापनातील)  
परिसरमापक: श्री. अनिल गोएल  
चारभुजा इंडस्ट्रीज प्रायव्हंट लिमिटेड (समापनातील)  
परिसरमापकांचा पत्रव्यवहाराचा पत्ता : ई-१०७, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-1, नवी दिल्ली-११००४८, ई-मेल: [assetsale1@aaainsolvency.in](mailto:assetsale1@aaainsolvency.in), [assetsale2@aaainsolvency.in](mailto:assetsale2@aaainsolvency.in), [anilgoel@aaainsolvency.com](mailto:anilgoel@aaainsolvency.com)  
संपर्क क्र.: +९१ ८८००६९२४४ (श्री. पुनीत सचदेवा/आसिफ खान)

**ई-लिलाव**  
इन्सॉल्वन्सी अँड बँक्रेप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तीची ई-लिलाव विक्री  
ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ४ डिसेंबर, २०२० रोजी दु. ३:०० वा. पासून स. ५:०० वा. पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्चाद एक्स्टेंशनसह)

दिनांक ०२ मे, २०१९ च्या आदेशाद्वारे (जे परिसरमापकांना ०८ मे, २०१९ रोजी कळविले) नामदार राष्ट्रीय कंपनी विक्री न्यायाधिकार, मुंबई नवी मुम्बई केलेल्या परिसरमापकांकडून सवार करण्यात आलेल्या समापन संपत्तीचा भाग बनणाऱ्या चारभुजा इंडस्ट्रीज प्रायव्हंट लिमिटेड (समापनातील) च्या मालकीच्या मत्ता आणि मिळकतीची विक्री. विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्म <https://aaa.auctiontiger.net> मार्फत निमन्याक्षरीकारांकडून केली जाईल.

मत्ता	ब्लॉक	राखीव किंमत	इ.अ.र.	वाढीचे मूल्या
यु-१०३, यु-१०४ व यु-१०५/२, गाव निळोड, तालुका शिंगणा, जिल्हा नागपूर-४४००१६, महाराष्ट्र येथे स्थित जमीन (माडेपुडवारी) आणि इमारतीसह प्लॉट आणि मत्तीची. (१५ वर्षासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडील भाडेपट्टा)	ए	१.९६ कोटी	२० लाख	२० लाख

ई-लिलावच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे:  
ई-लिलाव "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने" मान्यताप्राप्त सेवा पुरवठ्याद्वारे म्हणजेच मे. ई-इन्सॉल्व्मेंट टेकनॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत घेण्यात येईल आणि अटी आणि शर्ती साठी सेवा पुरवठ्याद्वारे बोली वेबसाईट <https://aaa.auctiontiger.net> याचा आणि एएर इन्सॉल्वन्सी प्रॉफेशनल्स एलएएनसी म्हणजेच <https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/charbhujaindustries-private-limited/> चा संदर्भ घ्यावा.

सही/- अनिल गोएल  
चारभुजा इंडस्ट्रीज प्रायव्हंट लिमिटेडच्या प्रकरणातील परिसरमापक  
आयबीबीआय (नों. क्र. - आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-२०१८/१०२५३)  
पत्ता: ई-१०७, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-1, नवी दिल्ली- ११००४८  
ई-मेल: [assetsale1@aaainsolvency.in](mailto:assetsale1@aaainsolvency.in), [anilgoel@aaainsolvency.com](mailto:anilgoel@aaainsolvency.com)  
संपर्क क्र.: +९१ ८८००६९२४४ (श्री. पुनीत सचदेवा/आसिफ खान)

**सारस्वत बँक**  
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.  
(रजिस्टर्ड बँक)

**वसुली विभाग** : ७४-सी, समधाण विलिंडिंग, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग, (तुलसी पाईव रोड), दादर (प), मुंबई - ४०००२८, फोन क्र. : ९९१ २२ २४२२२०/०४/०६/११, फॅक्स क्र. : ९९१ २२ २४२८३३०

**ई-लिलाव विक्री सूचना**  
(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट <https://sarfaesi.auctiontiger.net> मार्फत करण्यात येईल.)

**दि सिस्कुयुरिटायझेगन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमॅट ऑफ सिस्कुयुरिटी इंस्ट्रेट (सर्फेसॅट) अँकट, २००२ अंतर्गत बँकेकडे स्थावर मत्तीची विक्री.**  
(निमन्याक्षरीकारांनी सारस्वत को-ऑप. बँक. लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून कलम १३ (२) अन्वये मागणी सूचनेनुसार सर्फेसी अर्कच्या अंतर्गत कलम १३(४) अन्वये खालील मतेचा कळवा घेतला.

निमन्य जमतोत खालीलप्रमाणे मत्तीची विक्री, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमुद खटल्यातील प्रस्तावित मत्तीचा (सर्फेसी अँकट, २००२ अंतर्गत) खालील विनिदेशांनुसार "जे आहे जेथे आहे" आणि "जे आहे जसे आहे" आणि "कोणत्याही दायित्वाशिवाय" करण्यात येणार आहे :

अ. क्र.	कर्जदार, हमीदार/गहाणवटदार, कर्जाचे वारस (लागू असल्यास) त्यांचे नाव	ए. सूचनेची तारीख	मत्तेचे वर्णन	I. राखीव किंमत II. इतर III. बोली वाढविण्याची रकम
१	कर्जदार : १. वे. सागरिका अंकांस्ट्रानिक्स प्रा. लि. संचालक/हमीदार : २. श्री. अर्चित दास ३. श्री. अरिंत नाम ४. श्री. अर्धुकर दास ५. श्री.म. निता प. दास ६. श्री.म. मारुता एस. दास ७. श्री.म. सागरिका ए. नाम गहाणदार : मे. सागरिका अंकांस्ट्रानिक्स प्रा. लि.	२१.०८.२००८	प्रत्यक्ष / २१.१०.२०२० एकूण थकबाकी रु. २४,३५,१७९.०० मूल्यावत	मुनिट क्र. २०८, २ रा मजला, ऑंकार इंडियनव्हिल प्रिमायसेस को.ऑप. सोसायटी लि. हिरानंदानी इंडियनव्हिल इस्ट्रेट अशी जात प्रस्तावित इमारत. कोळार मानू मत्तेचे स्टेशन कोळार मार्ग (प) मुंबई ४०००७८. मोनोमार्ग क्षेत्र ८/७० चौ. फू. बिल्डअप क्षेत्र

**प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपुढील प्रयोग्य व्याज, केलेले अनुभूतिक परिव्यय, खर्च, आकार इ. सहत.** लिलाव हा बँकेचे मंजुरीत येतल्या सहा पुरवठ्याद्वारे ई-प्रक्रियेद्वारे टेकनॉलॉजी लिमिटेड (ऑफिशन टायगर) द्वारे होईल. बोली अर्ज, सार व विक्री/लिलावच्या अटी व शर्ती व बोली / प्रस्ताव जमा करण्याची मुदत <https://sarfaesi.auctiontiger.net> या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.

**सर्फेसी अँकट, २००२ च्या नियम ८(६) प्रमाणे प्राथमिक सूचना**

ही सूचना म्हणजे विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकी प्रदान करण्याकरिता सदर कर्जाच्या कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि गहाणदार यांचे देखील एक सू

S&P BSE Sensex	Nifty 50	Nifty 500	Nifty Next 50	Nifty 100	S&P BSE Mid-cap	S&P BSE Small Cap
CLOSE: 43,952.71 PERCENT CHANGE: 0.72 PREVIOUS CLOSE: 43,637.98 OPEN: 44,095.85 HIGH: 44,161.16 LOW: 43,699.22	CLOSE: 12,874.20 PERCENT CHANGE: 0.74 PREVIOUS CLOSE: 12,780.25 OPEN: 12,932.50 HIGH: 12,934.05 LOW: 12,797.10	CLOSE: 10,524.00 PERCENT CHANGE: 0.80 PREVIOUS CLOSE: 10,440.35 OPEN: 10,543.25 HIGH: 10,543.85 LOW: 10,459.60	CLOSE: 29,689.10 PERCENT CHANGE: 0.84 PREVIOUS CLOSE: 29,443.15 OPEN: 29,608.60 HIGH: 29,745.65 LOW: 29,529.65	CLOSE: 12,960.90 PERCENT CHANGE: 0.75 PREVIOUS CLOSE: 12,864.60 OPEN: 13,007.45 HIGH: 13,008.35 LOW: 12,884.95	CLOSE: 16,147.07 PERCENT CHANGE: 1.08 PREVIOUS CLOSE: 15,975.25 OPEN: 16,026.61 HIGH: 16,158.87 LOW: 16,008.50	CLOSE: 15,909.62 PERCENT CHANGE: 0.88 PREVIOUS CLOSE: 15,770.20 OPEN: 15,815.94 HIGH: 15,920.20 LOW: 15,796.28


MINT SHORTS

Singapore to run budget deficit well into next year

Singapore Prime Minister Lee Hsien Loong sees the government running a budget deficit at least through early next year, and perhaps "a while" longer, as the covid-hit economy bends the city-state's traditional fiscal prudence. "The next budget is in February. I very much doubt we will have any surplus by then," Lee said at the New Economy Forum. "I hope that we will be able to come back to prudence, but it may take a while," he said. Singapore was among the first in Asia to unveil massive stimulus and tapped its national reserves for the first time since 2008.

More weakness

The greenback declines as vaccine news curbs demand.




Citigroup says dollar may decline by 20% in 2021

The dollar is likely to begin a drop of as much as 20% in 2021 should covid-19 vaccines become widely distributed and help to revive global growth, according to Citigroup Inc. "Vaccine distribution will check off all of our bear market signposts, allowing the dollar to follow a similar path to that it saw from the early to mid-2000s" when the currency started a multi-year downturn, Citigroup strategists said. The Bloomberg dollar index came under pressure on Monday following news that Moderna Inc.'s vaccine was effective in a clinical trial.

Holding steady

Hong Kong's jobless rate remained unchanged at 6.4% in October.



HK unemployment in Oct holds at 15-yr high of 6.4%

Hong Kong's unemployment rate was unchanged in October as the city struggles to emerge from a deep slump triggered by political unrest and the coronavirus outbreak. The jobless rate for the August-to-October period held at 6.4% for a second month, matching a high from January 2005, according to a government report. The reading is better than the 6.6% median forecast in a Bloomberg survey. The underemployment rate also remained unchanged at 3.8%.

For more reports and analysis on the markets, follow our Mark to Market podcast with Pallavi Pengonda and Aparna Iyer on htsmartcast.com

Amid multiple twists in DHFL saga, big haircuts are set to hit its lenders

Aparna Iyer  
aparna.i@livemint.com

It has almost been a year since troubled Dewan Housing Finance Corp. Ltd (DHFL) was thrust into insolvency proceedings—the first financial firm to be under the code.

The committee of creditors has held 11 meetings so far and a 12th was on at the time of writing this piece. The latest meeting comes in the wake of a surprise bid for DHFL.

An Adani Group company now wants to buy DHFL lock, stock and barrel for an amount higher than the highest bid of ₹31,000 crore made by Oaktree Capital so far, according to a Mint report.

The company, which originally wanted to buy just the wholesale loan book of DHFL for about ₹3,000 crore, submitted its revised bid after

the deadline was over.

DHFL's promoter has also offered to pay 100% of the principal amount of bank loans and also to other financial creditors. Kapil Wadhawan, currently in prison on charges of financial wrongdoing, has said that bids so far do not capture the actual value of the financier.

To be sure, lenders had asked bid-

Since DHFL went into insolvency, the covid-19 pandemic hit businesses and lenders all over India. Even DHFL saw about 28% of its loans go under moratorium as of June, and collections have fallen.

The real estate sector is still struggling to recover and stress on developer books continues. It is natural that bidders will be careful in their valuations of a lender that has a troubling record of corporate governance.

A forensic report by Grant Thornton had found several unexplained transactions in DHFL's books.

What's more is that a potential buyer is unlikely to cough up a big sum to bankers as upfront repayment.

Indeed, the plans from the four bidders have only a small percentage as upfront money. Much of what banks may recover would be staggered and given out of revenue gen-

TWISTED RESOLUTION


IRRESPECTIVE of who acquires DHFL, creditors are facing not less than a 70% haircut

A potential buyer is unlikely to cough up a big sum to DHFL's lenders as upfront repayment

PROVISIONS made by lenders against DHFL exposure show they are resigned to a big haircut

Crawling towards resolution

Dewan Housing Finance Corporation Ltd received bids from four investors but its lenders will have to take a deep haircut.



Source: DHFL website

SATISH KUMAR/MINT

erated by the company over time. "Whoever invests in DHFL is not going to settle with creditors upfront in a big way. Most of the plans involve staggered repayment to lenders from the firm's internal accruals," said a consultant, requesting anonymity.

Perhaps, lenders know this and

are getting ready to select one bidder among the four instead of asking for more.

To whichever company DHFL goes, creditors are facing not less than a 70% haircut. Considering the provisions banks have made against their DHFL exposure, it seems they have made peace with it.

Info Edge shares are factoring in upsides despite dull results

Clifford Alvares  
clifford.a@livemint.com

Info Edge (India) Ltd's second-quarter numbers fell short of analysts' expectations after lower billings in its flagship recruitment business. Overall revenue slipped 19% year-on-year (y-o-y) in Q2. But that has not deterred investors just yet. The stock gained 11% since its results were announced, rising to a new 52-week high on Tuesday.


It seems investors are betting on a rise in revenue in the coming quarters along with an increase in the value of its investments in Zomato and PolicyBazaar. But the stock's valuations have soared as well. Covid-19 has hit revenue growth in Naukri and 99Acres and billings have dipped 20% y-o-y in recruitment, and 23% in real estate segments. Sure, there are signs of sequential uptick as IT recruitments are at pre-covid levels.

Healthcare, telecom and education segments are also seeing good improvement in billings. However, travel and hospitality recruitments may take time to recover. So, revenue growth may improve from here on.

While that is good, operating profits for the quarter were hit due to lower revenues and high

Pandemic hit

Info Edge's revenues slipped in Q2 post covid-19 due to a decline in recruitment and real estate biz metrics.



expenses. Its matrimony vertical's increased marketing activity mean that ad spends may remain alleviated.

The company has seen its Q2 Ebitda dip to 48% y-o-y. Margins shrank to 20.1% from 31.4% in the year-ago period. In the coming quarters, while operating leverage may improve, it will still take time to reach pre-covid levels. Operating metrics may show good improvement in the second half, but overall margins will take time to reach pre-covid levels. Ebitda is earnings before interest, tax, depreciation and amortization.

Part of the reason for the optimism in its stock is the recovery seen in Zomato. Its revenue run-rate is now near

pre-covid levels, which is due to higher-value orders.

Even while ordering levels are yet to recover to pre-covid levels, cash burn has reduced. "From a Zomato perspective, delivery volumes have recovered to pre-pandemic levels and appear on track to hit operating profitability in the coming quarters," said analysts at Nomura Financial Advisory and Securities (India) Pvt. Ltd in a client note.

Still, the stock's valuations at 112 times FY22 earnings, as per Bloomberg consensus estimates, seem quite rich. Analysts noted that valuations are expensive due to high dependence on economic recovery. "While execution remains top-notch, dependence of its core vertical on economic recovery could jeopardize growth rate in the medium term," said Edelweiss Securities Ltd analysts.

Dalmia Bharat's stock excitement is yet to rub off on valuation multiples

Harsha Jethmalani  
harshaj@livemint.com


The Dalmia Bharat Ltd stock hit a new 52-week high of ₹989.90 on NSE on Tuesday. The shares have been on an uptrend in the past few trading sessions. A key reason for the optimism is the cement maker's stellar September quarter earnings.

Even as weak prices weighed on realization growth, the company remained focused on cost rationalization. The upshot: Q2 earnings before interest, taxes, depreciation and amortization (Ebitda) of ₹700 crore is the highest-ever on a quarterly basis, said the management.

Consistent curtailment of variable and fixed costs helped. But rising input costs make analysts sceptical of a repeat performance on this front. Also, some cost benefits are expected to reverse as business normalizes and volumes recover. The management has guided for a 10-15% rise in working capital from hereon.

One-quarter wonder

Dalmia Bharat achieved the highest ever quarterly Ebitda in Q2 aided by strict cost controls.



Note: Ebitda is short for earnings before interest, tax, depreciation and amortization

Further, akin to its peers, Dalmia Bharat posted a decent volume growth of 7.4% year-on-year (y-o-y) to 4.8 million tonnes. It was driven by rural segments, mainly in the east. Pickup in government's infrastructure and low-cost housing projects also boosted sales. In a post-earnings conference call, the management said, east India has grown in double digits despite covid-19 while demand in south started picking up from September. However, due to heavy monsoon in the east, the company saw seasonal correction in prices, the management said.

Dalmia Bharat has particularly done well to reduce debt. As of March 2020, its gross and net debt stood at ₹5,900 crore and ₹2,800 crore, respectively. In the first half of FY21, the company repaid debt of ₹750 crore. With that, its net-debt-to-Ebitda has reduced to 0.87 times

in September from 1.34 times in March. The company intends to be net debt free by fiscal year 2023.

Additionally, a relatively higher focus on environmental, social and governance practices augurs well. According to the management, as of now, renewable power forms around 7-8% of its total power consumption. It expects this figure to reach 35-40% in the next five years and 100% by fiscal year 2030.

The company is also setting up a 22 megawatt waste heat recovery system, which is scheduled to be commissioned by end-FY22. Given the high carbon footprint of the sector, analysts see the company's renewable energy-based expansion as a positive.

Meanwhile, the sharp rally in the stock indicates that the market is excited about these initiatives. However, they are yet to rub off on valuation multiples.

The stock is trading at a one-year forward EV/Ebitda of around 7 times. EV is enterprise value. This is lower than some peers such as UltraTech Cement Ltd and ACC Ltd, which are trading at multiples of 14 times and 9 times, respectively.

"The company's efforts to pare debt and go carbon negative would reflect in its valuations when these targets are nearing completion. For now, the market is more interested in whether this volume recovery will sustain for the sector," said an analyst with a domestic brokerage firm requesting anonymity.

Phoenix Mills may get festive boost

Pallavi Pengonda  
pallavi.p@livemint.com

Shares of The Phoenix Mills Ltd are still around 32% away from their pre-covid highs in February. While the September quarter results announced last week show a sequential recovery, the pace is not exciting. Consolidated revenue drop was restricted to 48% year-on-year for the quarter, better than the 78% drop seen in the June quarter.

The company's retail segment saw a gradual improvement in Q2FY21 with revenue at 45% of the year-ago period. The good news is that consumption patterns across its major malls have seen a noticeable improve-

ment after the September quarter. In October, consumption increased 44% month-on-month. Further, at a portfolio level, the first week of November

on 14 November. "While FY21 will be a tough year with an estimated 50% rental income loss, we expect consumption to stabilize heading into FY22E resulting in Phoenix Mills being able to revert to pre-covid minimum guarantee rentals." As such, a delay in pick-up in malls remains a key risk for the stock. Meanwhile, the commercial segment revenue was steady last quarter while residential performed better. Understandably, the hospitality segment lagged miserably and is not expected to improve in a hurry.

The firm expects mall consumption to continue an upward trajectory on the back of multiplexes opening up

ICICI Securities Ltd said in a report

Growth is not just about chasing success. It's also about learning from failures. Growth is...On.

mint Think Ahead. Think Growth.

Follow us: mint.live, livemint, live\_mint, livemint, www.livemint.com

Download App Now

Next Mediaworks Limited  
CIN: L22100MH1981PLC024052  
Registered Office: Unit 701A, 7<sup>th</sup> Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013  
Tel.: +91-22-4410 4104 E-mail: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com

NOTICE  
NOTICE is hereby given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Next Mediaworks Limited will be held on Friday, the 27<sup>th</sup> November, 2020, inter alia, to consider and approve (a) Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half-year ended on 30<sup>th</sup> September, 2020; and (b) revision in financial statements/results pertaining to previous year(s)/period(s) pursuant to report of an independent external expert on anomalies in certain practices adopted in the radio business of the company. Stakeholders may visit the websites of the Company viz. www.nextmediaworks.com and the Stock Exchanges viz. www.nseindia.com and www.bseindia.com, for further details in this regard.

Further, in terms of Company's "Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Designated Persons", the trading window for trading in the equity shares of the Company is closed from Thursday, the 1<sup>st</sup> October, 2020 to Sunday, the 29<sup>th</sup> November, 2020 (both days inclusive), for the above purpose.

For Next Mediaworks Limited Sd/- (Diksha Singh) Company Secretary  
Date: 17<sup>th</sup> November, 2020